



**Aspira Pathlab & Diagnostics Limited**

**Regd. Office:** Flat No. 2, R D Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai 400086

**Corporate Office:** 6 & 7, Bhaveshwar Arcade, Near Shreyas Junction LBS Marg, Behind Saraswat Bank, Ghatkopar (W), Mumbai-400086.

**CIN:** L85100MH1973PLC289209

**Date: February 08, 2025**

To,  
Corporate Relations Department  
**BSE Limited,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai-400001.

**Security Code: 540788**

**Security ID: ASPIRA**

**Subject: Newspaper Advertisement on Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter & nine months ended December 31, 2024.**

**Reference: Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1) read with Schedule III of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed a copy of newspaper advertisement dated February 08, 2025 for the extract of Unaudited (Standalone & Consolidated) financial results of the Company for the quarter & nine months ended December 31, 2024 published in

1. 'Business Standard' (English) (All Editions) and
2. 'Parshuram Samachar' (Marathi) (Mumbai Edition) respectively.

The above publication is also available on the website of the company at [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com)

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours Faithfully,  
For **Aspira Pathlab & Diagnostics Limited**

**Krupali Shah**  
**Company Secretary & Compliance Officer**

**Encl: a/a**

**INDIA'S FIRST**  
**FULLY INTEGRATED LAB**

☎ 0227197 5756, 022 2513 9090 🌐 [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com)  
✉ [support@aspiradiagnostics.com](mailto:support@aspiradiagnostics.com) | [info@aspiradiagnostics.com](mailto:info@aspiradiagnostics.com)

**SBI STATE BANK OF INDIA PUBLIC NOTICE**

**For Kind Attention of All Our Valued Customers**

Dear Customer,

This is to inform you that as per the report of the Structural Engineer, our Bank's building located at 11AB State Bank of India Government Industrial Estate Charkop Kandivali West Mumbai -400 067 has been classified as C2-A and hence needs to be evacuated and/or partially demolished for major structural repairs.

Based on Banks commitment to the safety of our esteemed customers, we will be shifting our SME Kandivali Branch presently located in the above building to State Bank of India Poisar S.V. Road MTNL Building Kandivali West P.O. Mumbai 400 067 with effect from 20.02.2025 till further notice.

For any queries feel free to contact our SME Kandivali Branch at below mentioned contact numbers:

Chief Manager: Mr Danujari Prasad: cell 96486 07555  
Service Manager: Ms Ashwini Vinayak Limaye: cell 7030033664

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assure you of our best services at all times.

For and on behalf of State Bank of India: 06.02.2025

**Muthoot Finance Ltd**

MUTHOOT FINANCE LIMITED  
CIN: L65910KL1997PLC011300,  
2<sup>nd</sup> Floor, Muthoot Chambers,  
Opp Saritha Theatre Complex,  
Ernakulam, Kerala, India, 682018

**GENERAL NOTICE FOR RELOCATION/ SHIFTING OF REGISTERED OFFICE OF THE COMPANY**

This is to notify the General public, Customers, vendors and all stakeholders of Muthoot Finance Limited ("the Company"), that the registered office of the Company presently situated at "2 nd Floor Muthoot chambers Opp Saritha Theatre Complex, Ernakulam, Kerala, India - 682018" will be shifted or relocated to "The Muthoot Finance Ltd, Head Office, NH Bypass, Palarivattom, Ernakulam, Kerala- 682028, India" upon completion of 90 days of this intimation and subject to receipt of approval of the Board of Directors of the Company.

For Muthoot Finance Limited  
Sd/-  
Rajesh A  
Company Secretary

Place: Ernakulam  
Date: 06/02/2025

**SBI STATE BANK OF INDIA PUBLIC NOTICE**

**For Kind Attention of All Our Valued Customers**

Dear Customer,

This is to inform you that as per the report of the Structural Engineer, our Bank's building located at 11AB State Bank of India Government Industrial Estate Charkop Kandivali West Mumbai - 400 067 has been classified as C2-A and hence needs to be evacuated and/or partially demolished for major structural repairs.

Based on Banks commitment to the safety of our esteemed customers, we will be shifting our Ganesh Nagar branch presently located in the above building to State Bank of India 1-B Ground Floor Sanjar Enclave S.V Road Opp Milap Cinemas Kandivali West 400 067 with effect from 20.02.2025 till further notice.

Your lockers (if hired) shall be serviced from above mentioned temporary address of Shankergalli Branch. We also wish to inform all the locker holders that utmost care will be taken while shifting the lockers to the proposed premises. However if any customer with locker facility desires to take possession of the contents before shifting and redeposit the same after shifting of lockers to the proposed location, we request you to do so on or before 20.02.2025 by contacting the concerned Branch.

For any queries feel free to contact our Ganesh Nagar Branch at below mentioned contact numbers:

Branch Manager: Mr Aditya Prakash: cell 94133008818  
Service manager: Ms Anu Priya: cell 7273914124

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assure you of our best services at all times.

For and on behalf of State Bank of India: 06.02.2025

**JTEKT JTEKT INDIA LIMITED**  
(CIN - L29113DL1984PLC018415)

Regd. Office: UGF-6, Indraprakash, 21, Barakhamba Road, New Delhi 110001.  
Tel.: 011-23311924, 23327205  
E-mail: investor@grievance@jtekt.co.in; Website: www.jtekt.co.in

**NOTICE**

Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 read with all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and subject to other applicable Laws, Rules and Regulations, if any (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Company is seeking consent/approval of the Member(s) of the Company, in relation to the resolutions mentioned in the Postal Ballot Notice dated 30th January, 2025, through electronic means i.e. through remote e-voting system ("E-Voting") only.

Pursuant to MCA Circulars, the manner of voting on the proposed resolutions is restricted only to e-voting i.e., by casting votes electronically instead of submitting postal ballot forms. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the Members would only take place through the e-voting system. In consonance with the same, the Company has sent the Notice of Postal Ballot along with the explanatory statement and instructions for e-voting via electronic mode on Friday, 7th February, 2025, to only those Members whose email ID(s) are registered with the Company / depository participant(s) as on Wednesday, 5th February, 2025 ("Cut-off Date") and any person who is not a shareholder of the Company as on Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for Information purpose only.

The said Postal Ballot Notice is also available on the Company's website at [www.jtekt.co.in](http://www.jtekt.co.in), website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd. ("NSE") at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), BSE Limited ("BSE") at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of KFin Technologies Limited ("KFin") at <https://evoting.kfintech.com>.

Members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote on the Resolutions as set forth in the Postal Ballot Notice. The voting rights of the members shall be reckoned in proportion to the paid-up equity shares held by them as on the Cut-off date. The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Postal Ballot Notice.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited ("KFin") for the purpose of providing the e-voting facility to all its Members. The remote e-voting period shall commence on Monday, 10th February, 2025 at 09:00 A.M. (IST) and ends on Tuesday, 11th March, 2025 at 05:00 P.M. (IST). The e-voting facility will be disabled by KFin immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time.

The Board has appointed Ms. Pooja Jain, Practicing Company Secretary (Membership No. F11719) or failing her Mr. Saurabh Agrawal, Practicing Company Secretary (Membership No. F5430), as the scrutinizer ("Scrutinizer") to scrutinize the e-voting in a fair and transparent manner and who shall after completion of the same, shall submit the scrutinizer report to the Chairman of the Company (the "Chairman") or any other person authorized by the Chairman, and thereafter the result of the voting by Postal Ballot will be announced within two working days from the conclusion of the e-voting and shall also be made available on the website of the Company at [www.jtekt.co.in](http://www.jtekt.co.in) as well as on KFin at <https://evoting.kfintech.com>. These results will also be submitted to Stock Exchange(s) i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE").

In case of any query, clarification(s) and / or grievance(s), in respect of remote e-voting, please refer the Help & Frequently Asked Questions (FAQs) section and e-voting user manual available at the download Section of KFin's website <https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx> or contact Mr. Rajeev Kumar at [rajeev.kr@kfintech.com](mailto:rajeev.kr@kfintech.com) or call KFin's toll free No. 1800-309-4001 for any further clarification.

For JTEKT India Limited  
Saurabh Agrawal  
Company Secretary

Place: Gurugram  
Date: 7th February 2025

**ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED**  
CIN: - L85100MH1973PLC289209

Reg. Office: Flat No.2, R.D. Shah Building, Shradhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W.), Mumbai -400086  
Corporate Office: 6 & 7, Bhaveshwar Arcade, Near Shreyas Junction LBS Marg, Behind Saraswat Bank, Ghatkopar (W), Mumbai-400008  
Email ID: info@aspiradiagnostics.com. Website: www.aspiradiagnostics.com

**Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the quarter & nine months ended December 31, 2024** (Rupees in Lakhs)

Sr No	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Nine Month Ended		Year Ended		Quarter Ended		Nine Month Ended		Year Ended	
		31.12.2024 (Unaudited)	30.9.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.3.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.9.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.3.2024 (Audited)
1.	Revenue from operations	540.74	617.76	346.17	1622.23	938.70	1320.49	540.74	617.76	-	1622.23	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	37.66	99.03	(74.19)	135.02	(216.87)	(267.22)	37.66	99.03	-	135.02	-	-
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.66	99.03	(74.19)	135.02	(216.87)	(267.22)	37.66	98.98	-	134.30	-	-
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.66	99.03	(74.19)	135.02	(216.87)	(267.22)	30.61	98.98	-	134.30	-	-
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)	37.66	99.03	(74.19)	135.02	(216.87)	(260.71)	30.61	98.98	-	134.30	-	-
6.	Equity Share Capital	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	-	1029.30	-	-
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic: Diluted:	0.37 0.37	0.96 0.96	(0.72) (0.72)	1.31 1.31	(2.11) (2.11)	(2.60) (2.60)	0.30 0.30	0.96 0.96	- -	1.30 1.30	- -	- -

**Note:**

- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter/ Nine Month ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter/ Nine Month ended December 31, 2024 is available on the website of the BSE Limited and also on the Company's website- [www.aspiradiagnostics.com](http://www.aspiradiagnostics.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on February 07, 2025.

For and on behalf of the Board  
For Aspira Pathlab & Diagnostics Limited  
Sd/-  
Nikunj Mange  
Executive Director  
DIN: 08489442

Place:- Mumbai  
Date:- February 07, 2025

**CENTURYPLY CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED**  
CIN: L20101WB1982PLC034435

Regd. Office: P - 15/1, Taratala Road, Kolkata - 700088; Phone: 033-39403950;  
Email: [kolkata@centuryply.com](mailto:kolkata@centuryply.com); website: [www.centuryply.com](http://www.centuryply.com)

**Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter/Nine Months ended 31st Decemeber, 2024** (₹ in Lakhs)

PARTICULARS	STANDALONE						CONSOLIDATED					
	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	31.12.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1 Total Income from Operations	1,01,692.85	3,05,711.70	2,76,033.76	1,07,409.91	91,842.24	3,79,803.60	1,14,280.21	3,33,773.66	2,86,128.50	1,18,115.67	94,670.96	3,92,984.16
2 Net Profit before Exceptional Item and Tax	8,729.99	29,272.42	31,911.52	10,194.08	8,541.90	42,687.00	7,993.02	20,895.89	32,963.20	5,803.69	8,415.94	43,916.00
3 Net Profit after Exceptional Item and before tax	8,729.99	29,272.42	31,911.52	10,194.08	8,541.90	42,687.00	7,993.02	19,562.44	32,963.20	5,803.69	8,415.94	43,916.00
4 Net Profit after tax	6,384.13	21,343.91	23,771.77	7,569.27	6,352.25	31,474.02	5,883.55	13,292.93	24,690.71	3,998.58	6,266.29	32,532.52
5 Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	6,210.43	20,822.81	23,477.12	7,224.52	6,254.03	31,463.42	5,565.27	12,465.71	24,324.72	3,764.27	6,179.13	32,516.84
6 Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share)	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27
7 Other Equity	-	-	-	-	-	2,15,817.70	-	-	-	-	-	2,18,943.38
8 Earnings Per Share for the period (Face value of ₹ 1/- per share) - Basic & diluted	2.87	9.61	10.70	3.41	2.86	14.17	2.63	5.98	11.11	1.80	2.84	14.69

**NOTE :**

- The above Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 7th February, 2025.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on the Company's website [https://www.centuryply.com/financial-results/centuryply-quarterly-results/Unaudited\\_Financial\\_Results\\_31.12.2024.pdf](https://www.centuryply.com/financial-results/centuryply-quarterly-results/Unaudited_Financial_Results_31.12.2024.pdf)
- Previous period figures have been re-arranged /re-grouped wherever necessary to make them comparable with current period figures.

Date : 7th February, 2025  
Place : Kolkata

For Century Plyboards (India) Limited  
Sd/-  
Sajjan Bhajanka  
Chairman & Managing Director  
DIN: 00246043

**THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LTD.**  
(A Government of India Enterprise)  
(CIN : L74899DL1956GOI002674)

Regd. Office: Jawahar Vyapar Bhawan, Tostoy Marg, New Delhi-110001  
Website : [www.stclimited.co.in](http://www.stclimited.co.in)

**Statement of Unaudited (Reviewed) Financial Results for the Quarter / Nine Months ended Dec 31, 2024**  
Annexure-II (₹ Lacs)

S. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year ended
		31.12.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	30.09.2024 (unaudited)	31.12.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	31.03.2024 (audited)	31.12.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	30.09.2024 (unaudited)	31.12.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	31.03.2024 (audited)
1	Total income from operations	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	1,452.76	1,405.95	2,004.56	6,217.39	3,326.73	4,809.16	1,430.27	1,372.41	1,981.11	6,152.08	3,251.20	4,695.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,451.68	1,420.71	(724.35)	3,491.24	3,761.22	5,245.56	1,429.19	1,387.17	(747.80)	3,425.93	3,685.69	5,132.13
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	183.16	1,431.12	(724.35)	2,223.50	3,766.35	5,220.66	160.67	1,397.58	(747.80)	2,158.19	3,690.82	5,107.23
5	Total comprehensive income for the period [comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)]	183.16	1,431.12	(724.35)	2,223.50	3,766.35	7,336.17	160.67	1,397.58	(747.80)	2,158.19	3,690.82	7,218.45
6	Equity Share Capital	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00	6,000.00
7	Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	(99,307.14)	(105,100.46)	(101,530.64)	-	-	-	(555,310.07)	(561,145.90)	(557,468.26)
8	Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not Annualized) : (a) Basic (in Rupees) (b) Diluted (in Rupees)	0.31 0.31	2.39 2.39	(1.21) (1.21)	3.71 3.71	6.28 6.28	12.23 12.23	0.27 0.27	2.33 2.33	(1.25) (1.25)	3.60 3.60	6.15 6.15	12.03 12.03

**Notes:**

- Consequent upon the decisions taken in the meeting held on 29.08.2019, by the administrative ministry and further decision of the Board in its 539th meeting dated 05.04.2021, it has been resolved that STC to continue as a non-operating company for the time being and to prepare the accounts from the F.Y. 2021-22 onward on non-going concern basis.
- The financial results for the nine months ended 31st Dec 2024 approved by the Board of Directors in its meeting held on 07.02.2025.
- In view of the default by the company in paying due interest amount to the banks, STC was declared NPA. The lender banks have initiated DRT proceedings against the company and Canara bank (e-Syndicate Bank) had also initiated NCLT proceedings. The company is in the process of finalizing the OTS proposal with the lender banks and the amount crystallized with the Joint Lender Forum (JLF) is Rs. 1,90,624 lacs as on 31.12.2018. A part payment of Rs 110000 lacs has already been made to Canara bank (e-Syndicate Bank). The leader of JLF on 29.03.2019 (Rs. 90,000 lacs) and on 27.05.2019 (Rs. 20,000 lacs). The leader of JLF has withdrawn the NCLT proceeding against STC on 11.12.2019, however Canara Bank initiated DRT proceeding against STC. Further, STC is pursuing alternative course of settlement with lender banks instead of immovable properties, a formal proposal of Rs. 200 crore cash in place of properties submitted to the lender banks for which STC already received sanction letters from lender banks. The same has been updated in DRT proceeding & the NDOH is 05.03.2025. These updations of OTS & DRT has been informed to MOC&I. The amount of liability is subject to final settlement / court order / approval by Board of Directors. NFA circular dated 28.11.2022, states that interest has to be recognized on its borrowings even if classified as NPA by lender banks and OTS is being negotiated with them. STC is expecting the OTS will be concluded before 31.03.2025. Hence, the appropriate treatment in books shall be done at the time of annual closing.
- Net trade receivable of Rs. 1,06,951.67 lacs includes Rs. 62,727.62 lacs having credit impairment.
- Demand of Rs. 132.83 Crore was raised by L&DO vide its letter no. L&DD/LSA/925/133 dated 26th March 2018 from 2004-05 to 31.07.2018 onwards for non-compliance of various conditions of the Lease Deed (including non-deposits of 25% of the gross rent received by STC from its tenants). However, the company has disputed the demand and the matter is yet to be resolved. On the observation of CAG audit, the firm liability of Rs. 8,540 lacs has been created in the books of accounts for the F.Y. 2021-22. Further, STC vide letter dated 20.05.2022 requested L&DO to provide outstanding dues as on date and the reply is still awaited. Liability from Aug 18 to Dec 24 is not ascertainable, hence not provided.
- Based on Accounting Policy on a non-going concern basis w.e.f.01.04.2021 all the assets previously grouped under Property, Plant and Equipment, Capital Work-in-progress, Investment Property & Intangible Assets are now transferred to "Non-Current Assets held for disposal" and are shown on Carrying Values as on 31.03.2021. As per valuation of STC's immovable properties, fair value as on 30.09.2023 based on current title is: JVB- Rs 81,145 lacs, STCHC- Rs 48,267 lacs & Others - Rs 28,188 lacs.
- Figures of last quarter are the balancing figures of the current financial year. Amount in the financial statements are presented in Rs lacs (upto two decimals) except for per share data and as otherwise stated. Certain small amounts may not appear in financial statements due to rounding off in Rs lacs. Previous year's figures have been regrouped/rearranged wherever considered necessary. Regrouping / rearrangement of data is for specific purpose of presentation in financial statements only and do not affect legal status of STC. STC reserves all its rights under the applicable laws.
- STC has recognised receipt of Rs 19.01 crore in the MMT case matter as per Delhi High Court order and the same will be adjusted against debtors at the time of final litigation outcome.
- The amount payable by STC to MBPT towards rent and the amount recoverable from MBPT towards realisation of assets handedover by STC is not ascertainable at present due to pending reconciliation with MBPT.
- An area of 388.91 & 325.685 square meters was taken by DMRC & NDMC for construction of Metro Station out of the total leasehold land allotted by L&DO to JVB. STC & for widening of roads during Asian Games respectively. The Company has taken up the matter with regard to adjustment in carrying value, area in FAR and compensation with respective authorities. The efforts are being made in this regard on regular basis.
- Against the claims receivable from HHEC of Rs. 11.36 crore, STC has approved the proposal of HHEC to surrender 4.5% office space in JVB and 64 staff quarters at STC housing colony. The accounting effect of the same shall be given upon completion of procedure for transfer of property to STC.
- During this financial year, the company concluded an out of court settlement of Rs 2729.95 lacs and the effect of the same has been taken in the exceptional item."

As per our report of even date attached  
For P V A R & Associates  
Chartered Accountants  
Firm Reg. No. 005223C

(CA Ruchi Agarwal)  
Partner  
M. No. 504134  
Place: New Delhi  
Dated: 07.02.2025

Sd/-  
(B.S. Rao)  
CFO

By order of the Board of Directors  
Sd/-  
(Hardeep Singh)  
CMD  
DIN - 09778990

